



WWJMRD 2019; 5(4): 115-116
www.wwjmr.com
International Journal
Peer Reviewed Journal
Refereed Journal
Indexed Journal
Impact Factor MJIF: 4.25
E-ISSN: 2454-6615

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

“ख्रिस्ती साहित्यिक आणि वाचन-मनन-चिंतन”

विश्वास गोरखनाथ वळवी

Abstract

It is very important for a writer to read Christian books before writing Christian literature. "Read or quit being a pastor." John Wesley's words will be bitter to many ministers. But it is true that if you want to serve as a preacher or litterateur, you have to read literature. Why do you think reading is beyond his reach? Intellectual power does not automatically pass from one generation to the next. We are as wise as our father, we welcome his thoughts as our thoughts. The decline of modern Christian literature is not difficult for the early Christian clergy, the mystics, but their place among the few elite. The reason why Christians can't read beautiful Christian books is because they are just books without obedience. They try to read. It is impossible to create Christian literature without reading the scriptures and Christian literature.

Keywords: Christian, Christ, Books, Scripture, God, Christians, Reading, Thoughts, Writer, Clergy

प्रस्तावना:

ख्रिस्ती साहित्य लेखन करण्यागोदर साहित्यिकाने ख्रिस्ती पुस्तके वाचने अत्यंत महत्वाचे आहे. 'वाचन करा किंवा पाळकपण सोडा.' 'जॉन वेस्लीचे हे शब्द अनेक सेवकांसाठी कडूगोड असतील. पण हे सत्य आहे जर एक उपदेशक अथवा साहित्यिक म्हणून तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्हाला साहित्यवाचन करावे लागणार. ए.डब्ल्यू.टोझर लिहितात 'आज ख्रिस्ती माणसाला पुस्तके वाचणे त्याच्या आवाक्या पलीकडेच आहे असे का वाटते? बौद्धिक सामर्थ्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप निर्माण होत नाही. आपल्या वडीलासारखे हुशार आहो, त्यांच्या विचारांचे आपण नक्की आपले विचार म्हणून स्वागत करतो. सध्याच्या ख्रिस्ती साहित्याचे अधःपतन बौद्धिक नव्हे तर आत्मिक कारणामुळे होते धार्मिक पुस्तकांचे वाचन करण्यासाठी देवाला समर्पित होण्याची गरज आहे. जगापासून काहीं काळ अलिप्त राहावयास पाहिजे थोडे ख्रिस्ती लोक तसे करतात प्रारंभीचे ख्रिस्ती पाळक गुढवादी समजून घेणे अवघड नाही परंतु त्यांची जागा काही उचभू लोकांत आहे. ख्रिस्ती लोकांना सुंदर ख्रिस्ती पुस्तके वाचता येत नाहीत याचे कारण म्हणजे ते आज्ञा न पाळता केवळ पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतात. पवित्रशास्त्र आणि ख्रिस्ती साहित्य वाचल्याशिवाय ख्रिस्ती साहित्य निर्माण करणे अशक्य आहे.

'सर्व ख्रिस्ती पाळकवर्गाला आणि ख्रिस्ती साहित्यिकांना संत पाऊलचे हे शब्द नक्कीच पाठ करायला हवे 'येतांना पुस्तके, विशेष करून चर्मपत्रेही आणि (१२-तिमूथी:४-१३) म्हणून फ्रान्सिस बेकन म्हणतात 'वाचनाने माणूस बनतो, बोलण्याने मनुष्य तयार होतो, लिहिण्याने मनुष्य खरा मनुष्य बनतो. 'आणि ज्यांना वाचन केल्यावर समजत नाही. त्यांना ख्रिस्त सांगतो देवाचा राज्याच्या गोष्टी जगिक लोकांना समजत नाही कारण त्यांना आंधळे करण्यात आलेले आहे, यात काही नामधारी ख्रिस्ती लोकांचाही समावेश असू शकतो.

पुढे फ्रान्सिस बेकन वाचन का करावे याचा उहापोह करतांना लिहितात "विरोधासाठी व संभ्रमासाठी वाचू नका, उगाच विश्वास ठेवण्यासाठी व गृहीत धरण्यासाठी वाचू नका, भाषण करण्यासाठी वाचू नका, परंतु त्याचे मोल समजण्यासाठी व समाधानासाठी वाचा... फक्त काही कल्पना डोक्यात साठविणे किंवा इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखविणे किंवा आपण ज्ञानी आहोत हे दाखविणे हा जर आपल्या वाचनाचा हेतू असेल तर आपले वाचणे व्यर्थ व निरूपयोगी आहे.

जे ओस्वल्ड सँडर्स सांगतात "आत्मिक पुढाऱ्याने त्याच्या आत्मिक लाभासाठी वाचले पाहिजे, काही लेखक आपल्या हृदयाला व विवेकाला आव्हान देतात व आपल्याला काही उच्च गोष्टी दाखवितात ते

Correspondence:

विश्वास गोरखनाथ वळवी
(संशोधक विद्यार्थी)
कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
जळगाव (महाराष्ट्र)

आपल्या सेवेला अग्निस्पर्श करतात व देवाकडे ओढतात.येशू ख्रिस्ताने यशया ६१ व्या अध्यायातील काही वचने वाचली आणि सांगितले हा शास्त्रलेख पूर्ण झाला,आता ख्रिस्त पुढे सांगतो मी नियमशास्त्र लयास नाही तर पूर्ण करण्यास आलो आहे,ख्रिस्त स्वतः नियमशास्त्र लेखाचा भविष्यसूचक ख्रिस्त होता,त्याला नियमशास्त्र वाचण्याची काही गरज नव्हती,पण आपल्यांना आहे,यासाठी वेस्ली त्यांच्या अनुयायांना सक्तीने सांगतात वाचन करा अन्यथा पाळकपण सोडा.

खरच वाचण्याने क्रांती घडून येते बर्थलोमस जिगनबालग याने खरा ख्रिस्ती धर्म हे पुस्तक वाचले आणि भारतात येण्यासाठी समर्पण केले.मार्टिन ल्युथर याने संत आगस्तीन यांचे the city of God पुस्तक वाचले आणि धर्मसुधारणा घडवून आणली,रेव्ह.ना.वा.टिळकांनी मलययशुभवर्तमान:५:८-म्हणजे "धन्य ते जे अंतःकरणाने शुद्ध आहे कारण ते देवाला पाहतील"हे वचन वाचल्यावर त्यांचे हृदय परिवर्तन झाले,बेंजामिन डिजराईल यांनी चार्ल्स फिने यांचे लेक्चर्स ऑन रिव्हयवल ऑफ रिलिजन हे पुस्तक वाचले आणि त्यांचे जीवन पालटले.अशी लाखो उदाहरणे देता येतील,कारण ख्रिस्ताचे संपूर्ण कार्य जर लिहिले गेले तर संपूर्ण पृथ्वी देखील पुस्तके साचवायला लहान होईल (योहान शुभवर्तमानकृत-२१-२५).ख्रिस्ती साहित्य लिहिणारा आणि आणि वाचन करणारा या दोन्हीसाठी पवित्रशास्त्र आणि ख्रिस्ती पुस्तके वाचने अगत्याचे आणि महत्वाचे.एक साहित्यिक म्हणून माझी साक्ष मी सांगू इच्छितो गेल्या बारा तेरा वर्षात मी एक हजारच्या वर ख्रिस्ती साहित्याचे वाचन केलेले आहे.आणि त्यामुळेच आज मी लिहू शकतो.वरील लेख फक्त लिहायचा म्हणून लिहिलेला नाही तर वरील शब्दलेखन हे अनुभवाचे शब्दांकन आहे.

तर एक ख्रिस्ती व्यक्ति म्हणून अथवा साहित्यिक म्हणून आपण कधी पासून ख्रिस्ती पुस्तके वाचावयास सुरू करीत आहे.

संदर्भसूची:-

1. योहान शुभवर्तमानकृत-२१-२५.नवा करार.पवित्रशास्त्र
2. २-तिमूथी:४-१३.नवा करार,पवित्रशास्त्र
3. आत्मिक पुढारिपण.ओसवालड सडर्स